

न्यायालयाने जामीन नामंजूर केलेल्या प्रकरणी आरोपींना फेरअटक करण्यात न आलेल्या प्रकरणांच्या आढावा घेण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन निर्णय क्रमांक - सीआरटी- ०४०३/३६४/पोल-११

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- १७ जुलै, २००३.

**शासन निर्णय:-** मा. न्यायालयाने जामीन नामंजूर केलेल्या प्रकरणी आरोपींना फेरअटक करण्यात न आलेल्या तसेच पोलीस अधिका-यांकडून जामीन मंजूर झालेल्या परंतु पुढील तपासाच्या किंवा न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीकोनातून आरोपी मिळून न येणा-या राज्य स्तरावरील सर्व प्रकरणांच्या वेळोवेळी आढावा घेण्यासाठी शासन स्तरावर खालीलप्रमाणे उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे:-

|   |            |
|---|------------|
| १)प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग, मंत्रालय, मुंबई            | अध्यक्ष    |
| २)संचालक, सरकारी अभियोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई            | सदस्य      |
| ३)अपर पोलीस महासंचालक, ( का. व रु.) महाराष्ट्र राज्य मुंबई. | सदस्य      |
| ४)अतिरिक्त पोलीस आयुक्त, ( गुन्हे) वृहन्मुंबई.              | सदस्य      |
| ५)उप सचिव, (विधी) गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.               | सदस्य      |
| ६) उप सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई                      | सदस्य सचिव |

उपरोक्त समितीची दर ३ महिन्यांनी बैठक घांतीव्याप्त येईल व सदर बैठकीत घरील नमूद प्रकरणांच्या आढावा घेण्यात येईल. अशा प्रलंबित प्रकरणांच्या अंमलबजावणीस होणारा विलंब टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सदर समिती उपाययोजना सुचवून त्यांची तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



(हर्षदीप कांबळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन. गृह विभाग

प्रति,

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई..

पोलीस आयुक्त, वृहन्मुंबई..

संचालक, सरकारी अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई..

सर्व पोलीस आयुक्त..

सर्व पोलीस अधिकांक..

उप सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई..

उप सचिव, गृह विभाग (विधी), मंत्रालय, मुंबई..

निवड नस्ती, गृह विभाग (पोल- ११).